



Pfizer Limited

The Capital, 1802/1901,
Plot No. C - 70, G Block, Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai 400 051.
Tel : +91 22 6693 2000 Fax : +91 22 2654 0274

August 4, 2022

The Corporate Relationship Dept.
BSE Limited
1st Floor, P.J.Towers
Dalal Street, Fort
Mumbai – 400 001
Scrip Code: 500680

The Manager, Listing Dept.
The National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C/1, G Block
Bandra-Kurla Complex, Bandra (E)
Mumbai – 400 051
Scrip Symbol: PFIZER

Dear Sirs,

Sub: Newspaper Advertisement for 71st AGM, e-voting facility and Record date.

Ref: Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements), Regulations, 2015, please find enclosed a copy of the newspaper advertisement, *inter-alia*, informing about the Notice of the 71st Annual General Meeting of the Company along with the details of the remote e-voting facility and e-voting at the AGM and Record Date for payment of dividend for the financial year ended March 31, 2022 published in the Business Standard (English) and Sakaal (Marathi) on August 4, 2022.

Request you to take the above on record.

Thanking you,

Yours truly,

For Pfizer Limited

**Prajeet Nair
Company Secretary**

Encl.: A/a

Karnataka Gramin Bank
(A Scheduled Bank established by Government of India;
Sponsored by Canara Bank)
GA Wing, Head Office : Ballari – 583 103 Phone: 08392-236461, 236465;
e-mail: psitw.itd@kgbk.in Website : www.karnatakagraminbank.com

TENDER NOTIFICATION

Applications are invited in the prescribed format in sealed envelope for Empanelment of Vendors for supply, installation, commissioning and maintenance of UPS Systems, UPS Systems & Batteries and Batteries.
For further details and collection of Application Form, Please visit our Bank's Website www.karnatakagraminbank.com
Interested parties may go through and submit their response in time. Amendments, if any, will be hosted in the Bank's Website only.
The duly filled-in application is to be submitted to the above Office on or before 03-09-2022 before closure of business hours (i.e., 5.00 PM)

Sd/-
GENERAL MANAGER

Sl. No.	NIT No. / Date	Description	BOD & Time
1.	BPSCL/MM/22-23/C-068/ NIT-1163/1952 dt. 20/07/2022	Assistance for Preparation and Transferring Chemical Solutions in WCTP (TPP & CPP), pitching over dykes.	19/08/2022 at 11.30 Hrs.
2.	BPSCL/MM/22-23/C-059/ NIT-1164/1940 dt. 16/07/2022	Descaling and intermittent Re-tubing of Condenser Tubes of TPP & CPP Turbines.	12/08/2022 at 11.30 Hrs.
3.	BPSCL/MM/22-23/PUR-060/ NIT-1165/1939 dt. 16/07/2022	Procurement of LED Lights.	09/08/2022 at 12.15 Hrs.
4.	BPSCL/MM/22-23/C-049/ NIT-1166/2017 dt. 27/07/2022	AMC and Operation of Air Conditioning Systems & Ventilation Systems of TPP, CPP & Unit # 9.	30/08/2022 at 12.30 Hrs.
5.	BPSCL/MM/21-22/C-218/ NIT-1168/2012 dt. 26/07/2022	Operation of BPSCL Trucks.	30/08/2022 at 12.30 Hrs.
6.	BPSCL/MM/22-23/C-078/ NIT-1169/2060 dt. 01/08/2022	Upkeep and removal of technological waste from Ball/Bowl Mills and various floors / platforms of TPP, CPP, Unit # 9 Boiler areas and Grass/Jungle Cutting around the Plant.	02/09/2022 at 12.15 Hrs.
7.	BPSCL/MM/22-23/PUR-082/ NIT-1170/2065 dt. 01/08/2022	Procurement of Grinding Rings & Balls.	02/09/2022 at 12.00 Hrs.

For Tender documents kindly visit Website: www.bpscl.com / tenders.gov.in Bidders are requested to visit website regularly.

CareEdge RATINGS
CARE Ratings Limited
CIN: L67190MH1993PLC071691
Regd. Office: Godrej Coliseum, 4th Floor, Somaiya Hospital Road,
Off Eastern Express Highway, Sion (East), Mumbai 400022.
Tel. No.: 022-67543456 • Email: investor.relations@careedge.in
Website: www.careedge.in

NOTICE OF POSTAL BALLOT TO THE MEMBERS OF CARE RATINGS LIMITED AND REMOTE E-VOTING INFORMATION

Members of the CARE Ratings Limited ("the Company") are hereby informed that pursuant to the provisions of Section 108 and 110 and all other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act"), read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended ("the Rules"), Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard-2 on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable laws, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force and as amended from time to time) read with the General Circular dated April 8, 2020, April 13, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020, June 23, 2021, December 8, 2021 and May 5, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (Collectively referred as "MCA Circulars"), the Company has completed the dispatch of the Postal Ballot Notice on Wednesday, August 03, 2022 through electronic mode to all the Members who have registered their email address with the Company/KFin Technologies Limited, Registrar and Transfer Agent of the Company ("KFINTECH" or "RTA") or the Depository Participant ("DPs") and whose names appear on the Register of Members/List of beneficial owners as received from the National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL") as on Friday, July 22, 2022 ("cut-off date"), for seeking approval of the Members of the Company on the following matter by way of Postal Ballot through remote e-voting process only:

Sr. No.	Type of Resolution	Particulars of the Resolution
1	Special Resolution	Approval for Buyback of Equity Shares of the Company

In view of the above, please note that the physical copies of the notice along with the Postal Ballot Forms and pre-paid business reply envelopes are not being sent to the Members.

In compliance with the Regulation 44 of the Listing Regulations and Section 108, 110 and other applicable provisions of the Act, read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and all other applicable rules made thereunder, the Company is pleased to provide e-voting facility to all its Members, to enable them to cast their votes electronically. The Company has engaged the service of NSDL for the purpose of providing e-voting facility to its Members.

Members whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners at the close of business hours on Friday, July 22, 2022 ("cut-off date") would be entitled to vote for the purpose of Postal Ballot.

The Postal Ballot Notice is also available on the website of the Company at www.careedge.in, website of Stock Exchange(s) where the shares of the Company are listed, namely, BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and is also available on the website of e-voting agency i.e. NSDL at www.evoting.nsdl.com

Pursuant to the requirements under the aforementioned Act, Rules, Listing Regulations and the MCA Circulars, the communication of the assent or dissent of Members in respect of item of business to be transacted through Postal Ballot, would only take place through remote e-voting system. The Company is providing the facility of remote e-voting to all its Members to cast their votes on the Resolution set forth in the Notice.

Members are requested to note that:

- The e-voting period commences on **Thursday, August 04, 2022 at 9.00 a.m. (IST) and ends on Friday, September 02, 2022 at 5.00 p.m. (IST)**. During this period, Members holding shares in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, July 22, 2022 may cast their vote(s) electronically in the manner and process as set out in the Postal Ballot Notice. A person who was not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purpose only.
- The e-voting module shall be disabled by NSDL after 5.00 p.m. on Friday, September 02, 2022 and will not be allowed to vote, thereafter.
- Once the vote is cast on Resolution, Members will not be allowed to change it subsequently.
- The detailed process and manner for remote e-voting for members holding shares in physical mode and demat mode or who have not registered their email ID with the Company/ Registrar and Transfer Agent is provided in the Notice.
- Manner of registering/updating email IDs:
 - Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses with the respective Depository Participant(s) with whom they are maintaining their demat accounts.
 - Members holding shares in physical mode and who have not registered/updated their email addresses, are requested to register/update their email addresses by writing to Company's Registrar and Transfer Agent i.e. KFINTECH at inward.ris@kfintech.com with a copy to the Company at Investor.Relations@careedge.in alongwith the signed request letter mentioning folio no. name of shareholders, scanned copy of the share certificate (front and back), self-attested scanned copy of PAN card and self-attested scanned copy of any document (e.g. AADHAR card, Driving License, Election Identity Card, Passport).
- The Result of Postal Ballot will be declared on or before Saturday, September 03, 2022. The said result will be communicated to the Stock Exchanges where the shares of the Company are listed and would also be uploaded on the Company's website at www.careedge.in and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

In case of any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in.

For CARE Ratings Limited
Sd/-
Nehal Shah
Company Secretary and
Compliance Officer

Date: August 03, 2022
Place: Mumbai

Bokaro Power Supply Co. (P) Ltd.
(A Joint Venture of SAIL & DVC)
Hall No. : M-01, Old Administrative Building
Ispat Bhavan, Bokaro Steel City-827001(Jharkhand)
CIN No. : U40300DL2001PTC112074

NOTICE INVITING TENDER

- Notice is hereby given that the 71st Annual General Meeting (AGM) of Pfizer Limited ("the Company") will be held on Friday, August 26, 2022, at 3.00 P.M IST through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) in compliance with MCA circulars and all applicable laws and circulars issued by Securities and Exchange Board of India (SEBI), to transact the businesses as set forth in the Notice of the 71st AGM.
- In compliance with the MCA and SEBI circular(s), the Notice of the 71st AGM and Annual Report for the Financial Year ended March 31, 2022, is being electronically sent today i.e., August 4, 2022, to the Members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). Members holding shares in the dematerialized mode and have not registered/updated their email address and mobile number are requested to register / update their email address and mobile number with their respective Depository Participant(s). Similarly, Members holding shares in physical mode are requested to register / update their email address and mobile number with Company's Registrar and Share Transfer Agent by sending duly executed Form ISR-1 as mentioned in note 8 of the AGM Notice to inward.ris@kfintech.com

Members may also temporarily register their email address and mobile number for the limited purpose of receiving Notice of the 71st AGM, Annual Report for the financial year 2021-22 and e-voting instructions along with the User ID and Password at the weblink: <https://ris.kfintech.com/clientservices/mobileereg/mobileemailreg.aspx>

The Notice of the AGM and Annual Report for the Financial Year ended March 31, 2022 will also be made available on the Company's website www.pfizerindia.com and websites of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

- Pursuant to the MCA Circulars, Section 108 of the Act read with rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015, the Company is pleased to offer remote e-voting facility, which will enable the Members to cast their votes electronically on all the Resolutions set forth in the said Notice. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses is provided in the Note nos. 13 and 14 to the Notice to the 71st AGM. The said process for voting is also available on the website of the Company – www.pfizerindia.com
- The remote e-voting period commences on Monday, August 22, 2022 (9.00 a.m. IST) and ends on Thursday, August 25, 2022 (5.00 p.m. IST). Please note the remote e-voting module shall be disabled thereafter. The Cut off for determining the eligibility of Members for remote e-voting and e-voting at the AGM is Friday, August 19, 2022.
- The Members who have not cast their votes by remote e-voting can exercise their voting rights during the AGM through e-voting. A Member may participate in the meeting even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to electronically vote again during the meeting.
- A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the said AGM. Any person who becomes a Member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. Friday, August 19, 2022, can do remote e-voting / e-voting at the AGM by obtaining the User ID and password. For detailed instructions pertaining to the same, Members may please refer to the Note No. 19 to Notice of the AGM.

If the email address or mobile number of the Member is registered against Folio No. / DP ID Client ID, then the Members go to <https://evoting.kfintech.com> and click "Forgot Password" and enter Folio No. or DP ID, Client ID and PAN to generate a password. Members may also call on RTA's toll free number 1800-309-4001 for any assistance.

- The Company has appointed (CS) Mr. Nrupang B. Dholakia, Designated Partner of Dholakia & Associates LLP, Company Secretaries as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and e-voting process during the AGM in a fair and transparent manner.
- For detailed instructions pertaining to e-voting, members may please refer to the Note Nos 13-14 to Notice of the AGM. In case of queries or grievances pertaining to e-voting procedure, shareholders may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the Downloads section of <https://evoting.kfintech.com> or may contact any of the following:

Particulars	KFin Technologies Limited	Pfizer Limited
Name and Designation	Mr. Premkumar Nair, Manager	Mr. Prajeet Nair, Company Secretary
Address	Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032.	The Capital, 1802 / 1901, Plot No. C – 70, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.
Tel	+91 40 6716 2222 Toll-free No.: 1800-309-4001	+91 22 6693 2000
Email Id	inward.ris@kfintech.com	contactus.india@pfizer.com

- The Company has fixed Friday, August 19, 2022 as the 'Record Date' for the AGM of the Company scheduled to be held on Friday, August 26, 2022 at 3.00 pm IST to determine the names of members who will be entitled to receive dividend of Rs. 35/- (350%) per equity share for the financial year ended March 31, 2022, if approved at the said AGM.
- The said dividend, once approved by the shareholders in the ensuing AGM will be paid to the Members on or before September 23, 2022, electronically through various online transfer modes to those shareholders who have updated their bank account details. For shareholders who have not updated their bank account details, dividend warrants/ demand drafts/ cheques will be sent out to their registered addresses once the postal facility is available. To avoid delay in receiving the dividend, shareholders are requested to update their KYC details with their depositories (where shares are held in dematerialized mode) and with the Company's Registrar and Share Transfer Agent (where shares are held in physical mode) by sending duly signed request letter along with a cancelled copy of cheque and self-attested copy of PAN and address proof in Form ISR 1 / Form ISR 2 at inward.ris@kfintech.com to receive the dividend directly into their bank account on the payout date.

Members may further note that pursuant to the provisions of the Income Tax Act, 1961, the Company is required to withhold taxes at the prescribed rates on the dividend paid to its shareholders. No tax will be deducted on payment of dividend to the resident individual shareholders if the total aggregate dividend paid during the year ending March 31, 2023 does not exceed Rs. 5,000/-.

The withholding tax rate would vary depending on the residential status of the shareholder and documents registered with the Company. In order to enable us to determine the appropriate TDS rate as applicable, shareholders are requested to submit the necessary documents in accordance with the provisions of the Income-tax Act, 1961 through the link <https://ris.kfintech.com/form15/>

The Shareholders are requested to refer to the Note No. 24 to the Notice of the AGM for detailed instructions and information in this regard.
By Order of the Board of Directors
Sd/-
Prajeet Nair
Company Secretary

Place: Mumbai
Date: August 4, 2022

Apollo Hospitals Enterprise Limited
Corporate Identity Number: L85110TN1979PLC008035
Regd. Office : No. 19 Bishop Gardens, Raja Annamalaiapuram, Chennai - 28, Tamil Nadu
Tel. +91-44-28290956
Email: investor.relations@apollohospitals.com. Website : www.apollohospitals.com

NOTICE FOR PROPOSED TRANSFER OF UNCLAIMED DIVIDEND AND ITS RELATED SHARES TO INVESTOR EDUCATION & PROTECTION FUND (IEPF)

The Company, as per the extant regulations, is required to transfer the unclaimed or unpaid dividends for a period of seven years relating to the year 2014 – 2015 to the IEPF Authority on 25th September 2022. Pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the IEPF (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016. Notice is hereby given that all the related equity shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more (i.e. dividend from the financial year 2014-2015 onwards up to financial year 2020-2021) shall be transferred by the Company in the name of the IEPF Authority.

As required under the provisions of the said Rules, the Company has sent a reminder on 10th May 2022 and 11th July 2022 to the individual shareholders concerned to the latest available addresses, giving therein the particulars of the shares required to be transferred to the IEPF Authority and advising them to claim the dividend available with the Company on or before 5th September 2022 to avoid the aforesaid transfer of the dividends and shares. Shareholders who have not still claimed the dividend are requested to contact, either the following:

THE COMPANY	REGISTRAR AND SHARE TRANSFER AGENT
APOLLO HOSPITALS ENTERPRISE LTD Secretarial Department, Ali Towers III Floor, No.55 Greaves Road, Chennai – 600 006, Tel.No.044-2829 0956, 2829 3896 Email : investor.relations@apollohospitals.com	M/s INTEGRATED REGISTRY MANAGEMENT SERVICES PRIVATE LTD Kences Towers, 2nd Floor, No.1 Ramakrishna Street, North Usman Road, T.Nagar, Chennai – 600 017, Tel.No.044-2814 0801, 2814 0803 Email : srirams@integratedindia.in

The details of such shareholders have been uploaded on the website of the Company www.apollohospitals.com. It may be noted that requests received after the aforesaid date will not be entertained and the Company will proceed to complete the transfer of the dividend and shares to the IEPF Authority as per the procedure laid down in the Act/Rules.

It may be noted that as per the extant regulations, the investors are permitted to claim the dividends and shares transferred to the IEPF Authority by making claim in the prescribed form. For further details, please visit the website: www.iepf.gov.in

Place: Chennai
Date: 3rd August 2022

for APOLLO HOSPITALS ENTERPRISE LIMITED
S.M.KRISHNAN
Sr. Vice President & Company Secretary

Aditya Birla Capital Limited
Regd. Office: Indian Rayon Compound, Veraval - 362 266, Gujarat | Tel: 91 2876 243257 | Fax: 91 2876 243220
CIN: L67120GJ2007PLC058890 | www.adityabirlacapital.com | abc.secretarial@adityabirlacapital.com

NOTICE OF THE 15th (FIFTEENTH) ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

- The 15th (Fifteenth) Annual General Meeting ("AGM/ Meeting") of the Members of Aditya Birla Capital Limited ("the Company / your Company") will be held on **Friday, 26th August 2022 at 11:00 a.m.** (Indian Standard Time) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder read with Ministry of Corporate Affairs ("MCA") Circulars dated 8th April 2020, 13th April 2020, 5th May 2020 and 5th May, 2022 and the provisions of Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI Circular dated 13th May 2022 and other applicable circulars issued by SEBI (collectively referred to as "relevant Circulars"), to transact the business set out in the Notice calling the AGM. Members participating through the VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.
- In compliance with the relevant Circulars, the Notice of AGM and the 'Standalone and Consolidated Audited Financial Statements for the Financial Year 2021-22, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, have been sent through email on 3rd August 2022 to those Members of the Company whose email address(es) are registered with the Company / Depository Participants.
- The aforesaid documents are also available on the Company's website at <https://www.adityabirlacapital.com/investor-relations> and on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of Company's Registrar and Transfer Agent, M/s KFin Technologies Limited ("KFinTech") at <https://evoting.kfintech.com/>
- The documents referred to in the Notice of AGM are available for inspection electronically without any fee by the Members from the date of circulation of the Notice of AGM up to the date of AGM. Members seeking to inspect such documents can send an email to abc.secretarial@adityabirlacapital.com asking for the same.
- Members who would like to express their views or ask questions during the AGM may register themselves by logging on to <https://emeetings.kfintech.com> and clicking on the "Speaker Registration" option available on the screen after log in. The Speaker Registration will be open from Sunday, 21st August 2022 to Tuesday, 23rd August 2022. Only those Members who are registered will be allowed to express their views or ask questions. The Company reserves the right to restrict the number of questions and number of speakers, depending upon availability of time as appropriate for smooth conduct of the AGM.
- Alternatively, Members holding shares as on the cut-off date may also visit <https://emeetings.kfintech.com> and click on the tab 'Post Your Queries' and post their queries / views/questions in the window provided, by mentioning their name, demat account number / folio number, email ID and mobile number. The window will close at 3.00 p.m. (IST) on Tuesday, 23rd August 2022.
- Instructions for remote e-voting and e-voting at the AGM:**
In compliance with the Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the shareholders are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of 15th AGM using electronic voting system (e-voting) provided by KFinTech. Shareholders have option to cast their vote using the remote e-voting or e-voting during the AGM ("Insta Poll"). The process for remote e-voting and e-voting during the AGM is provided in the Notes of the Notice of the 15th AGM. The Cut-off date for determining the eligibility of Shareholders for e-voting is Friday, 19th August 2022.
The remote e-voting facility will be available during the following period:
Commencement of remote e-voting: 9:00 a.m. on Tuesday, 23rd August 2022
End of remote e-voting: 5:00 p.m. on Thursday, 25th August 2022
The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by KFinTech upon expiry of the aforesaid period.

A person, whose name is recorded in the Company's Register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e., Friday, 19th August 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for participation at the AGM and voting through Insta Poll.

- Manner of registering / updating email address(es):**
 - Members holding shares in physical mode, who have not registered / updated their email address(es) with the Company, are requested to register/update the same by accessing the website of KFinTech at <https://ris.kfintech.com/clientservices/mobileereg/mobileemailreg.aspx> or by sending request at inward.ris@kfintech.com along with Form ISR-1 and other relevant forms and documents. The format of Form ISR-1 is available on the website of KFinTech at <https://ris.kfintech.com/clientservices/isc/>.
 - Members holding shares in dematerialized mode who have not registered their e-mail address(es) with their Depository Participant(s) are requested to register / update their email address(es) with the Depository Participant(s) with whom they maintain their demat accounts.
- The Members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the Meeting but shall not be entitled to cast their vote(s) again at the Meeting. Once the vote on a resolution is cast by a Member, whether partially or otherwise, the Member shall not be allowed to change it subsequently or cast the vote again.
- Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after the dispatch of the notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. Friday, 19th August 2022, can login and obtain Login ID and password by sending a request at evoting@kfintech.com. However, if a person is already registered with KFinTech for remote e-voting then existing User ID and password can be used for casting the vote.
- In case of any query pertaining to e-voting, Members may refer to the "Help" and "FAQs" sections / E-voting user manual available through a dropdown menu in the "Downloads" section of KFinTech's website: <https://evoting.kfintech.com/>. For any grievances related to remote e-voting, please contact Mr. Rajesh Patro, Manager, M/s KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032; at e-mail: inward.ris@kfintech.com; Phone No.: +91 40 6716 1630; Toll-free No.: 1800-309-4001.
- Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of 15th AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting at the AGM.
- For any queries relating to the Annual Report, Members can write to KFinTech at E-mail ID: inward.ris@kfintech.com or to the Company at abc.secretarial@adityabirlacapital.com with the subject line "Aditya Birla Capital Limited - 15th AGM".

For Aditya Birla Capital Limited
Amber Gupta
Company Secretary & Compliance Officer
A14091

Place: Mumbai
Date : 3rd August, 2022

इतिहास

केंद्रीय दक्षता आयुक्तपदी सुरेश ए. पटेल यांची नियुक्ती

नवी दिल्ली : केंद्रीय दक्षता आयुक्तपदी (सीबीडी) सुरेश ए. पटेल यांची बुधवारी पुरवठा विभागाने नियुक्ती करत आहे. मागील वर्षामध्ये पटेल हे या पदावर होते. पटेल यांनी या पदावर काम करताना देशातील अनेक विकासकामांवर आणि मोठ्या प्रमाणावरच्या खर्चावर काम केले होते. पटेल यांनी या पदावर काम करताना देशातील अनेक विकासकामांवर आणि मोठ्या प्रमाणावरच्या खर्चावर काम केले होते.

मुलांची तक्रारी करणाऱ्या दोषांना अटक

कोलकाता : कोलकाता न्यायालयाने मुलांच्या तक्रारी करणाऱ्या दोषांना अटक केली. एका मुलगी आणि एका मुलांना अटक केली आहे. दोघांनीही मुलांच्या तक्रारी करत होते. हे दोघांनीही मुलांच्या तक्रारी करत होते. हे दोघांनीही मुलांच्या तक्रारी करत होते.

झारखंड मृती मोर्चाचा अंतिम पाठिंबा

नवी दिल्ली : झारखंड मृती मोर्चाचा अंतिम पाठिंबा देण्यात आला आहे. झारखंड मृती मोर्चाचा अंतिम पाठिंबा देण्यात आला आहे. झारखंड मृती मोर्चाचा अंतिम पाठिंबा देण्यात आला आहे.

पंजाब गॅंगलॉन्ग बँकेची फसवणूक

नवी दिल्ली : पंजाब गॅंगलॉन्ग बँकेची फसवणूक झाली आहे. पंजाब गॅंगलॉन्ग बँकेची फसवणूक झाली आहे. पंजाब गॅंगलॉन्ग बँकेची फसवणूक झाली आहे.

अमेरिकी लोकांना सावधान

जवाहरीच्या मृत्यूनंतर अमेरिकेकडून निवेदन

वॉशिंग्टन, ता. ३ (पीटीआय) : अमेरिकन राष्ट्रपती जो बाइडेन यांनी जवाहरीच्या मृत्यूनंतर अमेरिकेकडून निवेदन दिले आहे. जवाहरीच्या मृत्यूनंतर अमेरिकेकडून निवेदन दिले आहे.

उपग्रहाद्वारे टोलवसुली!

नितीन गडकरी : भविष्यात फास्टॅंगची गरज राहणार नाही



संसद अधिवेशन

संसद अधिवेशन : नितीन गडकरी यांनी संसदेत भाषण देताना उपग्रहाद्वारे टोलवसुलीबाबतचे मुद्दे उपस्थित केले.



संसद अधिवेशन

संसद अधिवेशन : नितीन गडकरी यांनी संसदेत भाषण देताना उपग्रहाद्वारे टोलवसुलीबाबतचे मुद्दे उपस्थित केले.

संसद अधिवेशन : नितीन गडकरी यांनी संसदेत भाषण देताना उपग्रहाद्वारे टोलवसुलीबाबतचे मुद्दे उपस्थित केले.

'हम दो हमारे दो' चे महाराष्ट्रात सरकार!



महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ए. नारायण राऊत यांनी 'हम दो हमारे दो' चे महाराष्ट्रात सरकार! असे ठामपणे म्हणत होते.

अंतर्गत वावावर यकतय नको : राहुल गांधी



राहुल गांधी

राहुल गांधी यांनी संसदेत भाषण देताना अंतर्गत वावावर यकतय नको असे म्हणत होते.

राहुल गांधी यांना लिंगायत पंथाची दीक्षा



राहुल गांधी

राहुल गांधी यांना लिंगायत पंथाची दीक्षा देण्यात आली आहे.

अंगणवाडी योजनेच्या लाभासाठी हवा आहार

नवी दिल्ली, ता. ३ (पीटीआय) : अंगणवाडी योजनेच्या लाभासाठी हवा आहार देण्यात आला आहे.

ईशान्येकडील राज्यांच्या गर्जेचा विचार

नवी दिल्ली, ता. ३ (पीटीआय) : ईशान्येकडील राज्यांच्या गर्जेचा विचार देण्यात आला आहे.

Advertisement for Pimpri Chinchwad Smart City Limited, including details about infrastructure and contact information.

अंबरनाथ नगरपालिका, अंबरनाथ

Table with 4 columns: Sl. No., Name of the work, Estimated cost (₹), and Status. Lists various municipal works and their costs.

फायझर लिमिटेड

Advertisement for Pfizer, including details about the company, its products, and contact information.